

MHKO050042372020 	<u>नियमित फौजदारी खटला /</u> <u>३६३/२०२०मधील निशाणी</u> <u>क्र. १ वर आदेश</u>	आयडीबीआय बँक लि. चंदूर, संदेश मनोहर जाधव वि. मंगल विकास पाटील
---	---	--

फिर्यादी यांनी सदरची फिर्याद आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ४०५, ४०६, ४१५, ४१७, ४१८, ४२० सह कलम ३४ अन्वये दाखल केला आहे.

२. यातील फिर्यादी आय.डी.बी.आय.बँक लि.शाखा चंदूर ही इंडियन कंपनीज अॅक्ट १९५६ खाली नोंदणीकृत झालेली बँकींग कंपनी आहे. आरोपी क्र. १ हा फिर्यादी बँकेचा सभासद असून कर्जदार आहे व आरोपी क्र. २ व ३ हे आरोपी क्र. १ यांनी फिर्यादी बँकेकडून पॉवरलूम व अनुषंगीक मशनीरी खरेदी करिता दहा लाख रुपयांच्या टर्म लोनचे जामीनदार आहेत. त्याकरीता फिर्यादी बँकेने योग्य ती कायदेशीर का०.०० गदपत्रे आरोपी कडून लिहून घेतलेली आहेत. तसेच कर्ज घेतल्यानंतर आरोपी क्र. १ ने कर्जाच्या रक्कमेतून २० पॉवरलूम मशिनस् व अनुषंगीक मशनीरी खरेदी करून हायपोथीकेशन करून दिले. आरोपी यांनी फिर्यादी बँकेस सदरील कर्ज रक्कमेतुन मशनीरी खरेदी केलेबाबत कोटेशन दिले व तसेच भाडेकरार ही दिला. त्यानंतर आरोपीने कर्जाची परतफेड न केल्याने फिर्यादी बँकेने आरोपीला दि.२७/११/२०१९ रोजी देय रक्कम अदा करण्याकरीता कायदेशीर नोटीस पाठविली. त्यानंतर फिर्यादी बँकेने आरोपी क्र. १ यांच्या चंदूर येथील गट क्र. १९५/ अ मिळकत क्र. २१०७ या ठिकाणी असणाऱ्या शेडला भेट दिली असता बँकेस हायपोथीकेटेड असणाऱ्या मशीनची तपासणी व पाहणी केली त्यावेळी त्यांना २० पॉवरलूम मशीन अनुषंगीक मशनीरी आढळून आली नाही. फिर्यादी बँकेन आरोपीला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले व शेवटी आरोपींनी सदरच्या मशनीरीची परस्पर विक्री केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपींनी एक रक्कमी कर्ज

परतफेड योजनेप्रमाणे कर्ज फेडीत असल्याचे सांगून १० टक्के रक्कम कर्जखात्यात जमा केली व कोणतीही फौजदारी कार्यवाही करू नका अशी विनंती केली. त्यानंतर आरोपींनी कर्जाची रक्कमेची परतफेड केली नाही आणि बँकेस हायपोथीकेटेड असणारी मशनीरी बँकेच्या परस्पर विक्री करून बँकेची सुरक्षीतता धोक्यात आणण्याचे आरोपीचे कृत्य हे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे आरोपी यांनी फिर्यादी बँकेची फसवणूक करणेच्या हेतूने वर नमुद मशनीरी ही परस्पररित्या विक्री केली व फिर्यादी बँकेची फसवणूक व विश्वासघात केलेला आहे. त्यामुळे, सदरची फिर्याद दाखल केली आहे.

३. फिर्यादी यांनी फिर्यादीप्रमाणे निवेदन पडताळणी दिले आहे. फिर्यादी बँकेने आरोपी यांच्याकडून कर्ज घेतलेबाबतची सर्व कागदपत्रे प्रस्तुत कामी दाखल केली आहेत. प्रस्तुत खटल्याचे अवलोकन व फिर्यादीची निवेदन पडताळणी केली असता असे दिसून येते की, आरोपी क्र.१ ने फिर्यादी बँकेकडून कर्ज घेतल्याचे व आरोपी क्र.१ ते ३ यांनी संगणमताने फिर्यादी बँकेकडे हायपोथीकेटेड असणाऱ्या मशीनची परस्पर विक्री केल्याचे दि०.०० सून येते. त्यामुळे, आरोपी क्र.१ ते ३ यांनी संगणमताने फिर्यादी यांची फसवणूक व विश्वासघात केल्याचे दिसून येते. सबब, भारतीय दंड विधान संहिता कलम ४०६, ४२० अन्वये गुन्हा केल्याचे प्रथमदर्शीनी दिसून येते. त्यामुळे, खालील आदेश पारित करण्यात येतो.

-: आदेश :-

आरोपी क्र.१ ते ३ यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कलम ४०६, ४२० सह कलम ३४ अन्वये आदेशीका जारी करण्यात येते.

इचलकरंजी.
दिनांक: २२/०८/२०२३

(संजय दि. वानखेडे)
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी,
न्यायालय क्र.५, इचलकरंजी.